

महसूल विभागामार्फत जनतेला दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले व विविध प्रकारच्या सेवांसाठी लागणारी प्रपत्रे, कालमर्यादा व शुल्क यांचे प्रमाणीकरण (Standardisation) व नियमन (Regulation) करणे.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: संकीर्ण-१/२०१२/प्र.क्र.१८/ई-१,
मंत्रालय, मुंबई-४०००३२.
दिनांक: ०४ जानेवारी, २०२१

वाचा:-

१. शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.संकीर्ण-११/२०१०/प्र.क्र.८३/ई-१, दि.२१.०२.२०११.
२. शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.संकीर्ण-१/२०१२/प्र.क्र.१८/ई-१, दि.३१.०३.२०१२.

प्रस्तावना:-

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स योजनेअंतर्गत ई-डिस्ट्रीक्ट हा प्रकल्प राबविण्यात येत असून माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या पायाभूत सुविधांचा पुरेपुर वापर करून नागरीकांना सामुहिक केंद्रीभूत सुविधा देण्यासाठी "जिल्हा प्रशासन" हा मुलघटक धरून त्याला आधार देणे हे ई-डिस्ट्रीक्टचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार केंद्र शासनाने ई-डिस्ट्रीक्टची उद्दिष्टे विहित केलेली आहेत. सदर उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यात शासन निर्णय क्र.संकीर्ण-११/२०१०/प्र.क्र.८३/ई-१, दि.२१.०२.२०११ अन्वये प्रथमतः ७ सुविधा नागरीकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच, सदर सुविधा देण्याकरिता नागरीकांना जे प्रमाणपत्र आवश्यक आहे, त्यासाठी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे परिशिष्ट-अ मध्ये व अर्जाचे आणि दाखल्याचे नमुने (Form) परिशिष्ट-ब मध्ये देण्यात आले होते.

तसेच, शासन निर्णय क्र.संकीर्ण-१/२०१२/प्र.क्र.१८/ई-१, दि.३१.०३.२०१२ अन्वये महसूल विभागामार्फत जनतेला दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले व विविध प्रकारच्या सेवांसाठी लागणारी प्रपत्रे, कालमर्यादा व शुल्क यांचे प्रमाणिकरण व नियमन करणेबाबत कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. त्यानुसार महसूल कार्यालये, सेतू कार्यालये, महा ई-सेवा केंद्रे इत्यादी मार्फत जनतेला दिले जाणारे ७ प्रकारचे दाखले व सेवा तसेच महसूल विभागांतर्गत अन्य ९ प्रकारचे दाखले व सेवा यांचे ई-डिस्ट्रीक्ट अंतर्गत प्रमाणिकरण करून सदर सेवा राज्यभर सुरू करण्यात आल्या. सदर शासन निर्णयामध्ये, प्रमाणित करण्यात आलेल्या सेवांचे अर्ज, दाखले, शपथपत्रे/प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्रांचे नमुने जोडपत्र-अ येथील परिशिष्ट-ब मध्ये विहित करण्यात आले आहेत.

आता इतर मागास बहुजन कल्याण विभागाने शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र: सीबीसी-२०१२/प्र.क्र.१८२/विजाभज-१, दि.२५.०३.२०१३ मध्ये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार, मागासवर्गीय अर्जदारास नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारा उत्पन्नाचा दाखला देताना अर्जदाराच्या आई/ वडील/ आई आणि वडील यांचे शेतीपासून आणि नोकरीपासूनचे उत्पन्न वगळून अन्य स्रोतांपासूनचे उत्पन्न विचारात घेणे आवश्यक आहे. तथापि, प्रत्यक्षात नॉन-क्रिमिलेअरसाठी उत्पन्नाचा दाखला देताना कुटुंबातील (आई-वडीलांसह) सर्व सदस्यांचे सर्व स्रोतांपासूनचे (शेती व नोकरीपासूनचे उत्पन्नासह) उत्पन्न विचारात घेवून उत्पन्नाचा दाखला देण्यात येत असल्याने, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी अर्ज करणा-या मागासवर्गीय व्यक्तीस नाहक अन्याय होत असल्याची बाब, या विभागास निदर्शनास आणून दिलेली आहे. या अनुषंगाने मा.मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचेकडे दि.११.०८.२०२० रोजी आणि अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग व प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामध्ये दि.११.०९.२०२० रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार या विभागाच्या संदर्भाधिन क्र.१) व २) येथे नमूद केलेल्या दि.२१.०२.२०११ व दि.३१.०३.२०१२ च्या शासन निर्णयांत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन शुद्धीपत्रक :-

१. ई-डिस्ट्रीक्ट प्रकल्पांतर्गत नागरिकांना देण्यात येणा-या विविध दाखले व प्रपत्र यांचे प्रमाणीकरण करणे, व दाखले देण्याच्या पद्धतीत सुसुत्रता आणण्याबाबत या विषयावरील महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-११/२०१०/प्र.क्र.८३/ई-१, दि.२१.०२.२०११ मधील परिच्छेद-२ मध्ये नमूद केलेल्या सात सुविधांमधील क्र. १) नंतर खालील मजकूर समाविष्ट करण्यात यावा-

“१ अ) नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र (फॉर्म क-१, ख-१, ग-१, घ-१)”

२. तसेच महसूल विभागामार्फत जनतेला दिले जाणारे विविध दाखले व विविध प्रकारच्या सेवांसाठी प्रपत्रे, कालमर्यादा व शुल्क यांचे प्रमाणीकरण (Standardization) व नियमन (Regulation) करणे या विषयावरील शासन निर्णय क्र. संकीर्ण १/२०१२/ प्र.क्र. १८/ई १, दि.३१.१२.२०१२ मधील परिच्छेद-१ मध्ये नमूद केलेल्या सेवांपैकी क्र. १) नंतर खालील मजकूर समाविष्ट करण्यात यावा-

“१ अ) नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र (फॉर्म क-१, ख-१, ग-१, घ-१)”

वर उल्लेख केलेल्या फॉर्म क-१, ख-१, ग-१ आणि घ-१ चे नमुने सोबत जोडण्यात आलेले आहेत.

सदर शासन शुद्धीपत्रक अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग व प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामध्ये दि.११.०९.२०२० रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शुद्धीपत्रक या आदेशाच्या दिनांकपासून अमलात येत आहे.

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२१०१०४१६५४२८५०१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ.माधव वीर)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा.सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा.मुख्य सचिव यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई.
७. मा.सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई.
८. मा.प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. मा.प्रबंधक, मा. उच्च न्यायलय, मुंबई.
१०. महालेखापाल-१/२ महाराष्ट्र, मुंबई/नागपूर.
११. सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. सर्व विभागीय आयुक्त.
१३. संचालक, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१४. सर्व जिल्हादंडाधिकारी/सर्व उप विभागीय अधिकारी.
१५. निवडनस्ती (का-ई १अ), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.

परिशिष्ट-ब
Form क-१
विनंती अर्ज

दिनांक :

प्रति,

तलाठी,

अर्जदार: श्री./श्रीमती-----वय-----वर्ष-----
रा.-----ता.-----

विषय: नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी आई-वडीलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत.
वाचा : शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.सीबीसी-२०१२/प्र.क्र.१८२/
विजाभज-१, दिनांक २५/३/२०१३.

महोदय,

* मला स्वतः करिता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी आई-वडील यांच्या उत्पन्नाचे दाखल्याची आवश्यकता आहे.
(अर्जदार हे स्वतः लाभधारक असल्यास). माझ्या आई-वडिलांची माहिती पुढीलप्रमाणे आहे :-

माझा मुलगा / माझी मुलगी (नाव) -----यांच्याकरिता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी मुलाच्या / मुलीच्या आई-वडील यांच्या उत्पन्नाचे दाखल्याची आवश्यकता आहे (अर्जदार हे लाभधारकाचे आई-वडील असल्यास) लाभधारक मुलाच्या / मुलीच्या आई-वडिलांची माहिती पुढीलप्रमाणे आहे :-
(*लागू नसेल ते खोडावे)

स्पष्टीकरण :- “कुटुंब” या शब्दप्रयोगामध्ये लाभधारक व्यक्तीचे, आई-वडील (लाभधारक व्यक्तीवर अवलंबून असल्यास) पती/पत्नी, अविवाहित मुली आणि १८ वर्षांखालील मुले यांचा समावेश होतो.

अ.क्र.	आई-वडिलांचे नाव	वय	नाते	व्यवसाय/नोकरी
१				
२.				

अ) *माझे (अर्जदार हे लाभधारकाचे आई-वडील असल्यास)/ माझ्या आई-वडीलांच्या (अर्जदार हे स्वतः लाभधारक असल्यास) शेतीच्या मिळकतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे :-

गावाचे नाव	खातेदाराचे नाव (लाभधारकाच्या आई-वडीलांचे नाव)	एकूण शेती (हेक्टर/आर)	शेतीची माहिती जिरायत/बागायत

ब) माझे / माझ्या आई-वडीलांच्या सन २०---२०---, सन २०--- २०---, आणि सन २०---२०--- या तीन वर्षांचे उत्पन्न व उत्पन्नाचे स्रोत खालीलप्रमाणे आहे :-

अ.क्र.	उत्पन्नाचे साधन	वार्षिक उत्पन्न (रुपये)		
		सन २०---२०---	सन २०---२०---	सन २०---२०---
१	शेती			
२	शेती पुरक व्यवसाय			
३	दुग्ध व्यवसाय			

४	शेत मजुरी			
५	इतर मजुरी			
६	इतर व्यवसाय / उद्योग / धंदा / व्यापार			
७	शेतीशिवाय इतर स्थावर मिळकतीपासूनचे उत्पन्न			
८	नोकरीतील वेतन/ सेवा निवृत्ती वेतन/मानधन/अनुदान इत्यादी			
९	गुंतवणूकीवरील व्याज / लाभांश व तत्सम उत्पन्न			
१०	वर नमूद साधनाशिवाय इतर उत्पन्नाचे साधन असल्यास त्यापासूनचे उत्पन्न			

२. वरीलप्रमाणे माझे / माझ्या आई-वडीलांचे उत्पन्नाची माहिती असून सदरची माहिती अचूक व बरोबर आहे. त्यानुषंगाने मी सोबत जोडलेल्या पुराव्याच्या कागदपत्रांच्या आधारे वरील तीन वर्षांचा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील उत्पन्नाचा दाखला मिळावा, अशी विनंती आहे.

आपला / आपली विश्वासू,

अर्जदाराची स्वाक्षरी

अर्जासोबत जोडावयाच्या पुराव्याच्या कागदपत्रे:-

अ) आवश्यक कागदपत्रे-

- १) शिधापत्रिका / तलाठी यांनी दिलेला रहिवासाचा दाखला किंवा अर्जदारास ओळखणाऱ्या संबंधित गावातील दोन व्यक्तींच्या शिफारशीच्या आधारे तलाठी यांनी दिलेला रहिवाशी दाखला.
- २) अर्जदाराचे छायाचित्रासह असलेले ओळखपत्र जसे- पॅनकार्ड/ आधार कार्ड/ वाहन चालक परवाना / मतदान ओळखपत्र / पारपत्र / फोटो असलेले बँक पासबूक / छायाचित्र ओळखपत्र/ झोपडपट्टी फोटोपास / ज्येष्ठ नागरिक दाखला / नोकरीचे ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळख पटविण्यासाठी पुरावा. (सदर यादी सर्वसमावेशक नसून उदाहरणादाखल आहे)

ब) आई-वडीलांचे प्रकरणपरत्वे खालील लागू असणारे इतर कागदपत्रे-

- १) शेत जमिनीचा गाव न. नं. ७/१२ आणि ८-अ
- २) आयकर विवरण पत्र
- ३) वेतन धारकासाठी फॉर्म नं. १६ (शासकीय, सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी)
- ४) निवृत्तीवेतन धारक असल्यास बँकेचे वार्षिक प्रमाणपत्र
- ५) आई-वडील शासकीय सेवेतील अधिकारी / कर्मचारी असल्यास, अशा शासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यालय प्रमुखाने दिलेला दाखला (यामध्ये शासकीय कर्मचारी यांचे सरळसेवा भरतीने प्रथम नियुक्तीचा पद व वर्ग/ गट, त्यानंतरचे पदोन्नतीची पदे व वर्ग / गट इत्यादी माहिती दर्शविणे आवश्यक आहे)
- ६) आई-वडील हे सार्वजनिक उपक्रम व तत्सम उपक्रमातील कर्मचारी असल्यास त्याबाबतचा संबंधित उपक्रमातील सक्षम प्राधिकाऱ्याकडून देण्यात आलेला दाखला
- ७) आई-वडील हे भुदल, नौदल व वायुदल आणि निमलष्करी दल यामधील पदांचा समकक्षता दर्शविणारा प्रमाणपत्र
- ८) रिकामी जागा किंवा नागरी भागातील इमारती किंवा नागरी भागाला जोडून असलेल्या गावातील इमारती धारक असल्यास त्यासंबंधितची कागदपत्रे
- ९) वंशपरंपरागत उद्योग किंवा धंदा / व्यवसाय करणारी ग्रामस्तरावरील बलुतेदार असल्याचा प्रमाणपत्र
- १०) हौशी आणि व्यवसायिक खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र

परिशिष्ट-ब
Form ख-१

जा.क्र..कावि/ /२०
दिनांक :

वाचा : १) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
क्र.सीबीसी-२०१२/प्र.क्र.१८२/विजाभज-१, दिनांक २५/३/२०१३,
२) अर्जदार श्री. / श्रीमती ----- वय-----रा-----
यांचा दिनांक----- रोजीचा अर्ज.

नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी तलाठी----- यांचा उत्पन्नाचा दाखला / अहवाल

मी ----- तलाठी / कर निरीक्षक ----- दाखला / अहवाल देतो की, अर्जदार श्री/श्रीमती--
----- यांनी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती बरोबर असून त्यांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या
उत्पन्नाच्या साधनापासून लाभधारक मुलगा / मुलगी श्री / श्रीमती -----वय----- रा. ---
----- यांचे वडील श्री. -----वय----- आणि आई श्रीमती-----
-----वय----- रा. ----- यांचे शेतीपासून, वेतनापासून आणि शेती व वेतन
याव्यतिरिक्त अन्य स्रोतापासूनचे सन २०---२०---, सन २०--- २०---, आणि सन २०--- २०--- या तीन वर्षांचे उत्पन्न
खालीलप्रमाणे आहे :-

अ.क्र.	उत्पन्नाचे साधन	वार्षिक उत्पन्न (रुपये)		
		सन २०---२०---	सन २०---२०---	सन २०---२०---
१	शेती			
२	नोकरीतील वेतन / सेवा निवृत्ती वेतन/मानधन/ अनुदान इत्यादी			
३	वरील अनुक्रमांक १ व २ व्यतिरिक्त इतर मार्गाने प्राप्त उत्पन्न			

सदर उत्पन्नाचा दाखला / अहवाल नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या प्रयोजनासाठी देण्यात येत आहे.

दिनांक :
ठिकाण :

तलाठी
(नाव, स्वाक्षरी व शिक्का)

परिशिष्ट-ब

Form ग-१

विनंती अर्ज

दिनांक :

प्रति,

तहसिलदार, -----

विषय : नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी आई-वडीलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा अर्ज.

- १) अ) अर्जदाराचे संपूर्ण नाव :-
ब) रहिवाश्याचा संपूर्ण पत्ता व दुरध्वनी /मोबाईल क्र. :-
क) अर्जदाराचा पॅनकार्ड क्रमांक
- २) * मला स्वतः करिता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी आई-वडील यांच्या उत्पन्नाचे दाखल्याची आवश्यकता आहे. (अर्जदार हे स्वतः लाभधारक असल्यास). माझ्या आई-वडिलांची माहिती पुढीलप्रमाणे आहे :-
* माझा मुलगा / माझी मुलगी (नाव) -----यांच्याकरिता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी मुलाच्या / मुलीच्या आई-वडील यांच्या उत्पन्नाचे दाखल्याची आवश्यकता आहे (अर्जदार हे लाभधारकाचे आई-वडील असल्यास) लाभधारक मुलाच्या / मुलीच्या आई-वडिलांची माहिती पुढीलप्रमाणे आहे :-
(*लागू नसेल ते खोडावे)
स्पष्टीकरण :- “कुटुंब” या शब्दप्रयोगामध्ये लाभधारक व्यक्तीचे, आई-वडील (लाभधारक व्यक्तीवर अवलंबून असल्यास) पती/पत्नी, अविवाहित मुली आणि १८ वर्षाखालील मुले यांचा समावेश होतो.

अ.क्र.	आई-वडिलांचे नाव	वय	नाते	व्यवसाय/नोकरी
१				
२				

- ३) अ) उत्पन्नाचा दाखला ज्यांच्या नावे पाहिजे त्या व्यक्तीचे नाव:-
ब) सदर व्यक्तीचे अर्जदाराशी नाते :-
- ४) माझे / माझ्या आई-वडीलांच्या शेतीच्या मिळकतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे :-

गावाचे नाव	खातेदाराचे नाव (आई-वडीलांचे नाव)	एकूण शेती (हेक्टर / आर)	शेतीची माहिती जिरायत / बागायत

- ५) माझे / माझ्या आई-वडीलांच्या सन २०-- - २०--, सन २०-- - २०--, आणि सन २०-- - २०-- या तीन वर्षांचे उत्पन्न खालीलप्रमाणे आहे :-

अ.क्र.	उत्पन्नाचे साधन	वार्षिक उत्पन्न (रुपये)		
		सन २०---२०---	सन २०---२०---	सन २०---२०---
१	शेती			
२	शेती पुरक व्यवसाय			
३	दुग्ध व्यवसाय			
४	शेत मजुरी			
५	इतर मजुरी			
६	इतर व्यवसाय / उद्योग /धंदा / व्यापार			
७	शेतीशिवाय इतर स्थावर			

	मिळकतीपासूनचे उत्पन्न			
८	नोकरीतील वेतन / सेवा निवृत्ती वेतन/मानधन/ अनुदान इत्यादी			
९	गुंतवणूकीवरील व्याज / लाभांश व तत्सम उत्पन्न			
१०	वर नमूद साधनाशिवाय इतर उत्पन्नाचे साधन असल्यास त्यापासूनचे उत्पन्न			

६) वरीलप्रमाणे माझे / माझ्या आई-वडीलांचे उत्पन्नाची माहिती असून सदरची माहिती अचूक व बरोबर आहे. यासंबंधीचे दंडाधिकारी यांच्यासमोर केलेले प्रतिज्ञापत्र / स्वयंघोषणापत्र सोबत सादर करित आहे. त्यानुषंगाने पुराव्याची कागदपत्रे सोबत जोडलेली आहेत. म्हणून मला नॉन क्रिमीलेअर पत्रासाठी विहित नमुन्यातील उत्पन्नाचा दाखला मिळावा, ही विनंती.

दिनांक :-
ठिकाण :-

अर्जदाराची स्वाक्षरी
अर्जदाराचे नाव

प्रतिज्ञापत्र / स्वयंघोषणापत्र

मी श्री / श्रीमती -----वय -----वर्ष----- रा. ----- ता. -----जि. ----- प्रतिज्ञापीत/ स्वयंघोषणा करतो की, उपरोक्त परिच्छेद ५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे माझे / माझ्या आई-वडीलांचे वर अर्जामध्ये नमूद केलेल्या तीन वर्षांचे उत्पन्न नमूद केलेले आहेत. सदरचे अर्जात माझे / आई-वडीलांचे उत्पन्नाचे विवरणपत्र बिनचूक व खरी आहे. (लागू नसेल ते खोडावे)

या प्रतिज्ञापत्रातील / स्वयंघोषणेतील सर्व मजकूर सत्य आहे आणि मजकूर खोटा आढळून आल्यास मी भारतीय दंड संहितेतील कलम १९३ (२), १९९ व २०० नुसार शिक्षेस पात्र राहिन.

दिनांक :-
ठिकाण :-

अर्जदाराचे स्वाक्षरी व नाव

अर्जासोबत जोडावयाच्या पुराव्याच्या कागदपत्रे:-

अ) आवश्यक कागदपत्रे-

- १) शिधापत्रिका / तलाठी यांनी दिलेला रहिवासाचा दाखला किंवा अर्जदारास ओळखणाऱ्या संबंधित गावातील दोन व्यक्तींच्या शिफारशीच्या आधारे गाव कामगार तलाठी यांनी दिलेला रहिवाशी दाखला
- २) अर्जदाराचे छायाचित्रासह असलेले ओळखपत्र जसे- पॅनकार्ड/ आधार कार्ड/ वाहन चालक परवाना / मतदान ओळखपत्र / पारपत्र / फोटो असलेले बँक पासबुक / छायाचित्र ओळखपत्र/ झोपडपट्टी फोटोपास / ज्येष्ठ नागरिक दाखला / नोकरीचे ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळख पटविण्यासाठी पुरावा. (सदर यादी सर्वसमावेशक नसून उदाहरणादाखल आहे)

ब) आई-वडीलांचे प्रकरणपरत्वे खालील लागू असणारे इतर कागदपत्रे-

- १) शेत जमीनीचा गाव न. नं. ७/१२ आणि ८-अ
- २) आयकर विवरण पत्र
- ३) वेतन धारकासाठी नमुना नं. १६ (शासकीय, सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी)
- ४) निवृत्तीवेतन धारक असल्यास बँकेचे वार्षिक प्रमाणपत्र
- ५) आई-वडील शासकीय सेवेतील अधिकारी / कर्मचारी असल्यास, अशा शासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यालय प्रमुखाने दिलेला दाखला (यामध्ये शासकीय कर्मचारी यांचे सरळसेवा भरतीने प्रथम नियुक्तीचा पद व वर्ग/ गट, त्यानंतरचे पदोन्नतीची पदे व वर्ग / गट इत्यादी माहिती दर्शविणे आवश्यक आहे)

- ६) आई-वडील हे सार्वजनिक उपक्रम व तत्सम उपक्रमातील कर्मचारी असल्यास त्याबाबतचा संबंधित उपक्रमातील सक्षम प्राधिकार्याकडून देण्यात आलेला दाखला
- ७) आई-वडील हे भुदल, नौदल व वायुदल आणि निमलष्करी दल यामधील पदांचा समकक्षता दर्शविणारा प्रमाणपत्र
- ८) रिकामी जागा किंवा नागरी भागातील इमारती किंवा नागरी भागाला जोडून असलेल्या गावातील इमारती धारक असल्यास त्यासंबंधितची कागदपत्रे
- ९) वंशपरंपरागत उद्योग किंवा धंदा / व्यवसाय करणारी ग्रामस्तरावरील बलुतेदार असल्याचा प्रमाणपत्र
- १०) हौशी आणि व्यवसायिक खेळाडू असल्याचा प्रमाणपत्र

परिशिष्ट ब
Form घ-१

वाचले:- १) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र.सीबीसी-२०१२/प्र.क्र.१८२/विजाभज-१, दिनांक २५/३/२०१३

२) श्री. / श्रीमती -----रा. ----- यांचा

दिनांक ----- चा अर्ज व प्रतिज्ञापत्र / स्वयंघोषणापत्र

३) तलाठी----- यांच्याकडील चौकशी अहवाल व दाखला जा.क्र. -----/२०, दिनांक -----

जा.क्र..कावि/ /२०
दिनांक :

नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाचा दाखला

श्री / श्रीमती -----वय----- रा. ----- यांचे वडील श्री.
----- वय ----- आणि आई श्रीमती-----वय----- रा. -----
----- यांचे शेतीपासून, वेतनापासून आणि शेती व वेतन याव्यतिरिक्त अन्य स्रोतापासूनचे उत्पन्न खालीलप्रमाणे आहे :-

अ.क्र.	उत्पन्नाचे साधन	वार्षिक उत्पन्न (रुपये)		
		सन २०--- २०---	सन २०--- २०---	सन २०--- २०---
१	शेती			
२	नोकरीतील वेतन / सेवा निवृत्ती वेतन/मानधन/ अनुदान इत्यादी			
३	वरील अनुक्रमांक १ व २ व्यतिरिक्त इतर मार्गाने प्राप्त उत्पन्न			

सदर उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या प्रयोजनासाठी देण्यात येत आहे.

दिनांक :
ठिकाण :

तहसिलदार
(नाव, स्वाक्षरी व शिक्का)